

Greenlawns School, Worli.

वार्षिक परीक्षा (द्वितीय-सत्र २०२५-२६)

इयत्ता - आठवी

विषय- मराठी

गुण - ८०

दिनांक - ०४/०३/२०२६

वेळ - २ तास

सूचना:- सगळे प्रश्न अनिवार्य आहेत.

शुद्ध भाषा व सुवाच्य लेखन अपेक्षित आहे.

भाषा विभाग

प्रश्न .१) खालीलपैकी एका विषयावर निबंध लिहा.

(10)

१. माझा आवडता सण

२. मी पक्षी झालो तर...

३. एका सैनिकाचे आत्मवृत्त

प्रश्न.२) खालील विषयावर पत्र लिहा.

(७)

तुमच्या शाळेत उन्हाळी सुट्टीत 'हस्ताक्षर सुंदर करूया!' हे दहा दिवसांचे शिबिर आयोजित केले आहे. त्यात तुम्हाला सहभागी करून घेण्याची विनंती करणारे पत्र तुमच्या वर्गशिक्षकांना लिहा.

प्रश्न.३) खालील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात माणूस सतत कामात गुंतलेला असतो. कामाचा ताण, स्पर्धा आणि वाढलेल्या जबाबदाऱ्या यांमुळे तो स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. वेळेअभावी नियमित व्यायाम होत नाही आणि फास्ट फूड खाण्याची सवय वाढत चालली आहे. याचा परिणाम शरीरावर तसेच मनावरही होतो.

निरोगी जीवन जगण्यासाठी नियमित व्यायाम आणि सकस आहार अत्यंत आवश्यक आहे. सकाळी लवकर उठून चालणे, प्राणायाम करणे, योगासने करणे किंवा आवडीचा खेळ खेळणे यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मन प्रसन्न होते. त्यामुळे काम करण्याची क्षमता वाढते.

तसेच, आरोग्य टिकवण्यासाठी योग्य आहार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. घरगुती, ताजे व पौष्टिक अन्न खाल्ल्यास शरीराला आवश्यक पोषकतत्त्वे मिळतात. फळे, भाज्या, दूध व धान्य यांचा समावेश आहारात असावा. चांगल्या आरोग्यासाठी शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही आवश्यक असते. म्हणून प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी अंगीकारल्या पाहिजेत.

प्रश्न :-

१. आजच्या जीवनशैलीचा माणसाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

(२)

२. नियमित व्यायाम का आवश्यक आहे? (२)
३. योग्य आहाराबाबत उताऱ्यात कोणत्या सूचना दिल्या आहेत? (२)
४. निरोगी जीवनासाठी दिलेल्या कोणत्याही दोन सवयी सांगा. (२)
५. वाक्य बनवा :- १. व्यायाम २. स्पर्धा (२)

व्याकरण विभाग

प्र.४) खाली दिलेल्या सूचनांनुसार उत्तरे लिहा.

क. समानार्थी शब्द लिहा:- कसूर (१)

१. गून्हा २. गुन्हा ३. गुना ४. गुणा

ख. समानार्थी शब्द लिहा:- काव्य (१)

१. कविता २. कवीता ३. कविथा ४. कवीथा

ग. विरुद्धार्थी शब्द लिहा:- सुंदर (१)

१. कुरूप २. कूरूप ३. कुरुफ ४. कूरुप

घ. विरुद्धार्थी शब्द लिहा:- टाकाऊ (१)

१. टिकाऊ २. टिकावू ३. टीकावू ४. टीकाऊ

च. लिंग ओळखा:- देवी (१)

१. स्त्रीलिंग २. पुल्लिंग ३. नपुंसकलिंग ४. काही नाही

छ. लिंग ओळखा:- तरुण (१)

१. स्त्रीलिंग २. पुल्लिंग ३. नपुंसकलिंग ४. काही नाही

ज. वचन बदला:- दिवा (१)

१. दिव्या २. दिवे ३. दीवे ४. दीव्या

झ. वचन बदला:- विहीर (१)

१. विहिर्या २. विहिन्या ३. वीहिरी ४. विहिरी

ट. अधोरेखित अविकारी शब्दाचा प्रकार लिहा. (२)

१. एकदा सायली खूपखूप हसली. २. छे! मी तसे म्हणालेच नव्हते.

ठ. खालील वाक्यातील काळ ओळखून लिहा. (३)

१. वारा झाड हलवतो. २. आरतीने पुस्तक वाचले. ३. जॉन फुटबॉल खेळत असेल.

साहित्य विभाग

गद्य विभाग

प्र.५) अ) खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. (१२)

१. पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे लिहा.
२. 'आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत.' या विधानाबाबत तुमचे मत लिहा.
३. वरंधा घाटातील निसर्गाचे विहंगम दृश्य तुमच्या शब्दांत वर्णन करा.
४. कावळ्या किल्ला - माहिती लिहा.

आ) खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. (३)

१. लेखकांच्या नातवंडांची नावे सांगा. (कोणतीही २)
२. खास व्यायामासाठीच कोणते ठिकाण असते?
३. वास घेण्याचे जास्तीचे काम कोण करते?

इ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. (४)

१. आमच्या शाळेला खूप मोठे _____ होते आणि त्याचजवळ एक बाग होती.
२. परत एकदा आपण _____ रस्त्यावर येतो.
३. सर्वांची कामे होतात ती _____.
४. _____ हे महाराष्ट्रातले एक गाव आहे.

ई) कोण - कोणास म्हणाले ते लिहा. (३)

१. 'या नव्या सहस्रकासाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा!'
२. 'असं असं, चला तर मग आपण घरी जाऊन पोटोबाची पूजा करू.'
३. 'काय सांगू बाई! मला या पोटोबा खवय्येची मोठी चीड यायला लागलीय.'

उ) शब्दार्थ लिहा. (३)

१. फिरस्ती -
२. वेध -
३. नजराणा -

पद्य विभाग

प्र. ६) अ) पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. (६)

१. 'माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते' या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा.
२. तुम्हाला कळलेली कवीची प्रगतीची नवपरिभाषा स्पष्ट करा.

आ) कवितेच्या ओळी पूर्ण करा. (४)

आभाळाची _____

_____ वसती

इ) एका शब्दात लिहा. (२)

१. सुंदर जग कोणाचे?
२. पायाभरणी कशाची?

ई) शब्दार्थ लिहा. (३)

१. तीर -
२. आकाश -
३. आस -

समाप्त